

आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे वाढीव दराने
प्रवेश शुल्क आकारण्यास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन परिपत्रक क्र. टिआरटिआय २०१०/ प्रक्र.२१४ / का-५

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : १३ सप्टेंबर, २०१०

परिपत्रक

महाराष्ट्र राज्य आदिवासी सशक्तीकरण संस्था, पुणे यांचे अधिनस्त असलेल्या आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे सुधारीत प्रवेश शुल्क स्तंभ ४ मध्ये दर्शविल्यानुसार आकारण्यात यावे तसेच सदर प्रवेश शुल्क महाराष्ट्र राज्य आदिवासी सशक्तीकरण संस्था, पुणे यांचेकडे संकलित करण्यास व संकलित झालेली रक्कम सदर संस्थेच्या मानधून तत्वावर नियुक्त केलेल्या कर्मचा-यांवर व संग्रहालयाच्या दैनंदिन देखभालावर खर्च करण्यास महाराष्ट्र राज्य आदिवासी सशक्तीकरण संस्था, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

अ.क्र.	तपशील	सध्याचे दर	सुधारीत दर
१	२	३	४
१	लहान मुले (वय वर्ष ६ पेक्षा कमी)	--	निशुल्क
२	प्रोढांसाठी (वय वर्ष १२ पेक्षा जास्त असलेले भारतीय नागरीक)	रु. ५/-	रु.१०/-
३	लहान मुले (वय वर्ष ६ ते १२ पर्यंत असलेले भारतीय नागरीक)	रु. ३/-	रु.५/-
४	शैक्षणिक सहल प्रती विद्यार्थी (भारतीय नागरीक)	रु.२.५०/-	रु.५/-
५	परदेशी प्रौढ व्यक्ती	रु.१०/-	रु.२००/-
६	परदेशी लहान मुले (वय वर्ष ६ ते १२)	रु.१०/-	रु.१००/-
७	परदेशी विद्यार्थी	रु. १०/-	रु. ५०/-

२. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१००९१३१८५९३८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशनुसार व नावाने.


(पि.रा. भोसले)
कार्यासन अधिकारी

प्रति,

मा.राज्यपाल यांचे खाजगी सचिव, राजभवन, मुंबई

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

मा.मंत्री/ राज्यमंत्री, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई - ३२

मा. प्रधान सचिव (आवि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई - ३२

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

आयुक्त, महाराष्ट्र राज्य आदिवासी सशक्तीकरण संस्था, पुणे

सह सचिव यांचे स्वीय सहाय्यक , आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२

सर्व उपसचिव यांचे स्वीय सहाय्यक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२

सर्व अवर सचिव/ कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२

निवड नस्ती (का-५)